

सन २०१९-२० करीता इको टुरिझम (राज्य) (२४०६-२२९५) योजनेंतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, राधानगरी अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर या निसर्ग पर्यटन स्थळाच्या विकास कामांकरिता निधी वितरण करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग,

शासन निर्णय क्र.निसप-२०१९/प्र.क्र.२७१/फ-९

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक :- ३ ऑगस्ट, २०१९

वाचा :-

१. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१९/प्र.क्र.९२/अर्थ-३, दि. ०८.०७.२०१९
२. प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र. कक्ष-१/पी/यो/चाबाप्र/प्र.क्र.४४/७०८/२०१९-२०, दिनांक २५.०७.२०१९
३. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांचे पत्र क्र. कक्ष-२/यो/ताडोबा/१५८/१९-२०, दिनांक २३.०७.२०१९
४. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांचे पत्र क्र. कक्ष-२/यो/राधानगरी/१५९/१९-२०, दिनांक २३.०७.२०१९
५. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांचे पत्र क्र. कक्ष-२/यो/सह्याद्री/१६३/१९-२०, दिनांक २३.०७.२०१९

प्रस्तावना :-

सन २०१९-२० राज्य योजनेअंतर्गत निसर्ग पर्यटन स्थळाचा विकास (२४०६-२२९५) या लेखाशिर्षांतर्गत रुपये ५६००.०० लक्ष नियतव्यय मंजूर व अर्थसंकल्पीत असून त्यापैकी निसर्ग पर्यटनाकरिता रु.३०००.०० लक्ष इतका निधी मंजूर व अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे.

वित्त विभागाच्या दिनांक ०८.०७.२०१९ रोजीच्या परिपत्रकान्वये वित्तीय वर्ष २०१९-२० च्या अर्थसंकल्पीय तरतूदींची मासिक निधी विवरणपत्रे अर्थसंकल्प अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर (BEAMS) प्रशासकीय विभागांकडून नोंदविण्यात आल्यानंतर सन २०१९-२० च्या प्रथम नऊ माहीकरीता (डिसेंबर, २०१९ अखेर) आवश्यक असणारा अनिवार्य व कार्यक्रमांतर्गत खर्चाचा अर्थसंकल्पीत निधी एकूण वार्षिक तरतूदीच्या ६० टक्केच्या मर्यादेत अर्थसंकल्पीय अंदाज नियंत्रण व संनियंत्रण प्रणालीद्वारे वितरीत करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने निसर्ग पर्यटनाकरिता रु.३०००.०० लक्षपैकी रु.१८००.०० लक्ष इतका निधी वितरित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत आतापर्यंत विविध शासन निर्णयान्वये रु.३२५.७६४ लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला असून, रु.१४७४.२३६ लक्ष इतका निधी वितरीत करण्यासाठी शिल्लक आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या निसर्ग पर्यटन स्थळांचा आराखडा दिनांक ०८.१०.२०१५ ला झालेल्या महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाच्या तज्ञ समितीच्या सभेत सन २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षांसाठी मंजूर झालेला असून, आराखड्याची एकूण किंमत रु.६०६९.८४ लक्ष आहे. या निसर्ग पर्यटन स्थळाला सन २०१५-१६ मध्ये रु.२६११.०८९ लक्ष, २०१६-१७ मध्ये रु.२८०.०० लक्ष, २०१७-१८ मध्ये

रिक्त व २०१८-१९ मध्ये रु.८६६.३२३ लक्ष असा एकूण रु.३७५७.४०४ लक्ष निधी वाटप करण्यात आलेला आहे.

राधानगरी अभयारण्य या निसर्ग पर्यटन स्थळांचा आराखडा दिनांक १९.०९.२०१५ ला झालेल्या महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाच्या तज्ञ समितीच्या सभेत सन २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षासाठी मंजूर झालेला असून, आराखड्याची एकूण किंमत रु.३०००.०० लक्ष आहे. या निसर्ग पर्यटन स्थळाला सन २०१५-१६ मध्ये रु.३४.७० लक्ष, २०१६-१७ मध्ये रिक्त, २०१७-१८ मध्ये रु.८८.६१ लक्ष व २०१८-१९ मध्ये रु.५५.८७ लक्ष असा एकूण रु.१७९.१८० लक्ष निधी वाटप करण्यात आलेला आहे.

सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर या निसर्ग पर्यटन स्थळांचा आराखडा दिनांक ०८.१०.२०१५ ला झालेल्या महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाच्या तज्ञ समितीच्या सभेत सन २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षासाठी मंजूर झालेला असून, आराखड्याची एकूण किंमत रु.६२३५.०० लक्ष आहे. या निसर्ग पर्यटन स्थळाला सन २०१५-१६ मध्ये रु.६०.०९ लक्ष, २०१६-१७ मध्ये रु.३९.७४ लक्ष, २०१७-१८ मध्ये रु.११६.०० लक्ष व २०१८-१९ मध्ये रु.१२७.८८० लक्ष असा एकूण रु.३४३.७१० लक्ष निधी वाटप करण्यात आलेला आहे.

सन २०१९-२० करीता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प रु.३९९.५८ लक्ष, राधानगरी अभयारण्य रु.१३१.२४ लक्ष व सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर रु.१७६.५९ लक्ष असा एकूण रु.७०७.५९ लक्षाचा चालू बाब प्रस्ताव संदर्भ क्र.३, ४ व ५ अन्वये व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांनी शिफारशीसह सादर केला आहे. सादर प्रस्ताव संदर्भ क्र.२ च्या पत्रान्वये प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी प्रस्तावास शासन मंजूरी प्रदान करून BDS द्वारे अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे. त्यानुसार सादर प्रस्तावातील कामासाठी अनुदान वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय:-

प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी संदर्भ क्र.२ नुसार सादर केलेला प्रस्ताव व वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील परिपत्रक विचारात घेता प्रस्तावातर्गत मागणी लक्षात घेऊन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व नागपूर/ मुंबई यांचे नियंत्रणातील खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेल्या निसर्ग पर्यटन स्थळासाठी सन २०१९-२० करीता इको टुरिझम (राज्य) (२४०६-२२९५) या लेखाशिर्षा अंतर्गत सोबतच्या प्रपत्र - अ मध्ये नमुद केलेल्या कामाकरिता रु.३९८.५७ लक्ष इतका निधी वितरीत करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे. :-

अ. क्र.	अमंलबजावणी अधिकारी/ नियंत्रक अधिकारी	निसर्ग पर्यटन स्थळाचे क्षेत्र	सन २०१९-२० करीता प्रस्तावित रक्कम (रु.लाखात)
१	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व नागपूर	ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प	९५.५८
२	अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मुंबई	राधानगरी अभयारण्य	१३१.२२
		सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर	१७१.७७
एकूण :-			३९८.५७

उपरोक्त अनुदानाचा वापर करण्याच्या दृष्टीने इको टुरिझम (राज्य) (२४०६-२२९५) या लेखाशिर्षा अंतर्गत खालील अटी व शर्तीचे पालन करणे संबंधितावर बंधनकारक राहिल.

१. सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प,नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर हे राहतील. त्यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात येत आहे. या योजनेतर्गत घ्यावयाच्या कामाची अंमलबजावणी कृती आराखड्याप्रमाणे, विहित कार्यपध्दतीनुसार आणि ठरविलेल्या मुदतीत करण्याबाबत दक्षता घ्यावी. याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना द्याव्यात आणि अंमलबजावणीबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा. मंजूर निधीपेक्षा जास्त खर्च होणार नाही. याची नियंत्रक अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.
२. उपरोक्त खर्च विहित कार्यपध्दतीनुसार तसेच अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध मासिक निधी प्रवाहानुसार खर्च करण्यात यावा. यामध्ये कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
३. सदर तरतूद खर्च करतांना वित्त विभागाने वेळो वेळी घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करावे.
४. संस्थेने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये मंजूर व वितरीत अनुदानाच्या मर्यादेत खर्च सिमित ठेवावा.
५. सदरहू मंजूर करण्यात आलेले अनुदान संबंधित कोषागारातून काढून घेतल्यानंतर काढण्यात आलेली रक्कम महालेखापाल कार्यालयातील लेख्यात त्याच शिर्षाखाली नोंदली गेली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी व त्याबाबतचे प्रमाणपत्र शासनास सादर करावे.
६. संस्थेने मागील वर्षाकरिता त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाच्या विनियोगाबाबतचे प्रमाणपत्र शासनास तसेच महालेखापालांना तात्काळ सादर करावे. त्याचप्रमाणे, आता वितरित करण्यात येत असलेल्या अनुदानाचे तपशिलवार देयक व विनियोग प्रमाणपत्र देखिल (Utilization Certificate) महालेखापाल, लेखा परिक्षा, महाराष्ट्र-२ नागपूर व शासनाला तातडीने सादर करावे.
७. केंद्र शासन व राज्य शासनाचे निसर्ग पर्यटन धोरणाशी अनुकूल राहतील अशीच कामे कार्यान्वित करावी.
८. सदरहू कामे करतांना वन (संवर्धन) कायदा १९८०, भारतीय वन अधिनियम, १९२७, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील तरतुदींचा भंग होणार नाही तसेच सर्वोच्च न्यायालय/उच्च न्यायालय/केंद्र शासनाच्या व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना/आदेशांची अवहेलना होणार नाही याची सुध्दा दक्षता घ्यावी.
९. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पूर्व नागपूर/मुंबई यांनी निसर्ग पर्यटन स्थळातील सदर कामांच्या अंदाजपत्रकांची पडताळणी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून करून घ्यावी.
१०. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर यांनी उपरोक्त अनुदानामधून केलेल्या खर्चाचे स्वतंत्र लेखे व पुस्तके तपासण्याचे अधिकार महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर यांना राहतील व त्याकरीता सदर संस्था त्यांना संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देईल.

११. शासन निर्णय दिनांक ०१ डिसेंबर, २०१६ नियम पुस्तिकेत नमुद केल्यानुसार तसेच उद्योग उर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय दिनांक २४ ऑगस्ट, २०१७ मध्ये नमूद गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलची कार्यपध्दती नुसार निविदा प्रक्रियेत ई-निविदा प्रणालीचा वापर करावा.
१२. प्रस्तावित कामांमध्ये निसर्गपुरक असलेले साहित्याचा जास्तीत जास्त वापर करावा.
१३. प्रत्यक्ष खर्च करण्यापूर्वी विहित पध्दतीचे पालन करावे व आवश्यकतेनुसार आहरण करावे.
१४. सदर खर्च वित्त विभागाच्या दिनांक ०८.०७.२०१९ चे परिपत्रकातील नमूद केलेल्या अटीची पूर्तता होईल, याची दक्षता घेण्यात यावी.
१५. सदर मंजूरीस शासन निर्णय क्रमांक एमएससी- २०११/प्र.क्र.१७८/फ-५, दिनांक ३०.९.२०११ च्या परिशिष्टात नमुद केलेल्या अटी व शर्ती बंधनकारक असतील.
१६. विविध ठिकाणी असलेल्या कामाची एकत्रित रक्कम रु.३.०० लाखापेक्षा जास्त असल्यास ई-निविदा कार्यप्रणाली वापरणे बंधनकारक राहिल.

उपरोक्त खर्च मागणी क्रमांक सी-७, प्रधान शिर्ष २४०६, वनीकरण व वन्यजीवन, पंचवार्षिक योजनांतर्गत, राज्य योजनांतर्गत योजना, (०२) (०६) इको टुरिझम (राज्य) (२४०६-२२९५) या लेखाशिर्षाखाली सन २०१९-२० करिता उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या दिनांक ०८.०७.२०१९ च्या परिपत्रकान्वये तसेच वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र.विअप्र/२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनिमय, भाग-२, दिनांक १७.४.२०१५ अन्वये विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०८०३१५४६२०३४१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(सुजय दोडल)
सह सचिव (वने)
महसूल व वन विभाग

प्रत :-

१. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर
२. प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर
३. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर
४. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व नागपूर
५. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मुंबई

६. वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, ताडोबा-अंधरी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर
७. वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर
८. महालेखापाल-१/२ (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर.
९. सार्वजनिक बांधकाम विभाग (इमारत-३), मंत्रालय, मुंबई-३२.
१०. वित्त विभाग, व्यय-१० कार्यासन, मंत्रालय, मुंबई-३२.
११. नियोजन विभाग (का-१४७५), मंत्रालय, मुंबई-३२.
१२. कार्यासन अधिकारी, फ-२/ब-१ कार्यासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१३. कार्यासन फ-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.(निवडनस्ती)

“प्रपत्र - अ”

शासन निर्णय क्र.निसप-२०१९/प्र.क्र.२७१/फ-९, दिनांक ३ ऑगस्ट, २०१९ सोबतचे प्रपत्र-अ

अ. क्र.	बाब निहाय कामे	सन २०१९-२० करीता प्रस्तावित रक्कम (रु.लाखात)
(अ) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प		
१	Flush Causeway for Nature Tourism Road Comp.No ५९८ to ३८५, ५४२ to ३८५, ३८५ to ३८६, ३८५, ३८५ part A, part B, ३८५, ३८५, ३८० to ३८१ part- A, part B Beat Mamla Round Mamla Chandrapur Range	२१.७०
२	Flush Causeway for Nature Tourism Road Comp.No ५९३ Beat Khandala, -२ Mamla Varvat Chandrapur Range and Comp No ३७५ to ३७६ part A, B, C, Comp no ३७६ part A, B, C Beat Chanknimbala Round Ghantachowki Chandrapur Range	१४.१२
३	Pagoda at Ramdegi Tourism entry-gate Beat Nimdhela, Com No -५९ Round - Nimdhela Range - Khadsangi and Pangadi shioni Range, Beat sirkada shioni Range, Beat Mamla Range chandrapur, and M.S. Structre pagoda at Butterfly world, Agarzari range Moharli	५९.७६
एकूण :-		९५.५८
(ब) राधानगरी अभयारण्य		
१	राधानगरी / दाजीपूर येथील निसर्ग माहिती केंद्रामध्ये सोलर संच (४० वॉट सोलर, बॅटरी १२ वॉट लॅम्प सह) बसवणे (६नग)	५.१९
२	दाजीपूर येथील निसर्ग माहिती केंद्रामध्ये ३ एम.एम.एसीपी शीटमध्ये उच्च दर्जाचे युव्ही प्रिंटींग ऑकॅलीक अक्षरे व विविध कटआऊट करून बसवणे (४० नग)	०.८९
३	दाजीपूर येथील निसर्ग माहिती केंद्रामध्ये ३ रुमसाठी उच्च दर्जाचे वॉशेबल २ एम.एम.कारपेट बसवणे (७८० स्के.फुट)	१.४७
४	दाजीपूर येथील निसर्ग माहिती केंद्रामध्ये फोटोग्राफीकल डिस्प्ले पॅनल बसवणे (४ नग)	२.५५
५	दाजीपूर माहिती केंद्र येथे २x२ आकारात रॉऊडफेड लॉलीपॉप बोर्ड तयार करणे (३एम.एम.एसीपी)	२.९९
६	दाजीपूर येथील निसर्ग माहिती केंद्रामध्ये विविध विषयाचे माहिती फलक लावणे (२४)	२.८२
७	दाजीपूर येथील निसर्ग माहिती केंद्र परीसरात प्रत्यक्ष आकारातील गवा वन्यप्राण्याची प्रतिकृती पुरवठा करणे (१नग)	१.४०
८	दाजीपूर येथील निसर्ग माहिती केंद्रामध्ये रंग बदलणारा सरडा व स्पायडर (कोळी) यांचे म्युरल व राधानगरी अभयारण्याचा नकाशा रिलीफ करणे(४नग)	१.०९
९	दाजीपूर येथील निसर्ग माहिती केंद्रामध्ये छोटे माहिती फलक लावण्यासाठी एसीपीमध्ये बॉक्स बसवणे ९नग) व इंटरऑक्टिव्ह पॅनल व लाकडी बॉक्स बसवणे (१ नग)	४.८४
१०	दाजीपूर निसर्ग माहिती केंद्रामध्ये लाकडी बॉक्सवर विविध माहितीचे बोर्ड तयार करणे (५ नग) आणि ऑल्यनियममध्ये बोर्ड तयार करून बसवणे (१० नग)	५.०७
११	दाजीपूर येथील माहिती केंद्र बळकटीकरण करणे	९.८९
१२	राधानगरी अभयारण्यात राधानगरी व दाजीपूर वनक्षेत्रामध्ये निसर्ग पाऊलवाटेवर २४x३६ साईजमध्ये माहिती फलक लावणे (८० नग)	४.२०

१३	राधानगरी अभयारण्यामध्ये जैवविविधा व वन्यजीवांचे फोटो फ्रेम (९२ नग) व फोटोसह बोर्ड (२० नग) तयार करणे	३.१०
१४	ठक्याधावाडा तंबु निवास परिसरात प्रवेशद्वार, अभयारण्य प्रवेशद्वार स्वागत कमानीला फॅब्रीकेशनवर एसीपी फिटींग करणे (१नग)	८.११
१५	फुलपाखरु व खदयवनस्पती हाय डेफीनेशन फोटो ५मीमी फोम बोर्ड डायरेक्ट प्रिंट इको सोल्वट माहीती डिझाईन लेआऊटसह तयार करणे (३x४) १५ नग व (१x१) १५ नग	१.०९
१६	दाजीपूर वनक्षेत्रामध्ये ८x१२ साईजमध्ये चांगल्या प्रतीचे स्थानीक फोटो विविध माहीतीसह (२नग), आणि दाजीपूर वनक्षेत्रामध्ये फेब्रीकेशनसहीत माहीती पर फलक तयार करुन बसवणे (१२ नग) व तंबु निवास परिसरात गेटवर फेब्रीकेशनसहीत स्वागत कमान करणे (१नग)	८.६४
१७	दाजीपूर वनक्षेत्रामध्ये वन विश्रामगृह व कार्यालय परीसरात फेब्रीकेशनसहीत माहितीपर फलक (१नग) व दाजीपूर वनक्षेत्रामध्ये नाक्याजवळ मुख्य प्रवेशद्वारे फेब्रीकेशन करणे (१नग)	५.६३
१८	दाजीपूर वनक्षेत्रामध्ये दाजीपूर नाका, कार्यालयीन इमारत, ठक्याचावाडा प्रवेशद्वार, तंबु निवास परीसर स्वागत कमानीवर अॅकॅलीक अक्षरे बसवुन फिटींग करणे (४ नग), दाजीपूर वनक्षेत्रामध्ये नाक्याजवळ मुख्य प्रवेशद्वारावर एसीपी फिटींग करणे (१नग), दाजीपूर वनक्षेत्रामध्ये विश्रामगृह व कार्यालय परिसरातील प्रवेशद्वारावर स्वागत कमानीला एसीपी फिटींग करणे (१नग)	७.२४
१९	दाजीपूर वनक्षेत्रामध्ये विश्रामगृह व कार्यालय परीसरामध्ये फेब्रीकेशनसह माहीतपर फलक तयार करुन लावणे (१नग) आणि ५x३ फुट आकारामध्ये एसीपी शीटवरील माहीतपर फलक तयार करुन लावणे (१नग) व जुन्या फेब्रीकेशन स्ट्रकचरचे कलरींग करणे	५.९६
२०	दाजीपूर येथे राहणाऱ्या पर्यटकांसाठी भोजन गृह	९.६७
२१	दाजीपूर येथे पर्यटकांसाठी असलेल्या पार्कींग शेडचे बळकटीकरण करणे	२.३०
२२	दाजीपूर येथील तंबु क्रमांक १, २ व ३ ला सरंक्षण भिंत व रुफ कामाचे विस्तारीकरण करणे	८.९०
२३	राधानगरी अभयारण्यात राधानगरी व दाजीपूर येथे प्रशिक्षण हॉल व माहीती केंद्रासाठी १.५ केव्ही युपीएस खरेदी करणे (४संच)	१.४६
२४	दाजीपूर येथे फुलपाखरु उदयानासभोवती बांधकामासह चेन लिक कुंपन करणे	२.०६
२५	राधानगरी अभयारण्यातील जैव विविधता पुस्तक संकल्पना मांडणी (फोटोग्राफसह) पुस्तक तयार करणे (५०० प्रती) व राधानगरी अभयारण्यातील वन्यप्राण्याबांबत क्षेत्रीय मार्ग दर्शक सुचना पुस्तिका १००० प्रती तयार करणे	३.८५
२६	राधानगरी व दाजीपूर येथे पर्यटन साहित्य ठेवणेसाठी भांडारगृह उभारणे	१८.८६
२७	दाजीपूर वनवसाहत येथे पॅगोडा उभारणे	१.९५
	एकूण :-	१३१.२२
(क) सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर		
१	वनपरिक्षेत्र बामणोली येथील विविध ठिकाणी निसर्ग पाऊलवाटा साफसफाई करणे	२.६१
२	वनपरिक्षेत्र कोयना मधील रामबाण, ओझर्डे व बामणोली मधील मेट इंदोली, बामणोली येथे जंगलातुन जाणारा महामार्ग व अंतर्गत रस्त्यावर माहिती फलक लावणे	१५.००
३	वनपरिक्षेत्र बामणोली मध्ये गवत कुरण विकासाची कामे करणे (७०हेक्टर)	९.७४
४	वनपरिक्षेत्र कोयना मधील गवत कुरण विकासाची कामे करणे (९९ हेक्टर)	१३.६५
५	पर्यटकांना फिरतीसाठी मिनी बस १ उपलब्ध करणे	१५.००
६	बोटींग (जल पर्यटन) १० बोटी	३०.००
७	पर्यटकांसाठी तिकीट छपाई (रघुवीर घाट ओझर्डे)	२.००
८	हौशी पर्यटकांना साहसी खेळासाठी सुविधा निर्माण करणे	२५.००
९	गाईड व कर्मचाऱ्यांसाठी मुलभूत सुविधा पुरविणे	५.००
१०	गाईड प्रशिक्षण कार्यक्रम	२०.००

११	चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये माहिती फलक तयार करणे तसेच कोळणे येथे फलक बसविणे	५.००
१२	चांदोली परिक्षेत्रातील मणदूर-नांदोली येथे वॉच टॉवर दुरुस्ती करणे	१.५०
१३	नांदोली व रोडकी नाका येथे पर्यटकांसाठी Prefabricated चॅजिंग रुम विकत घेणे	५.००
१४	चांदोली परिक्षेत्रातील नांदोली, झोळंबी, खुंदलापूर येथे प्रथमोपचार साधनांचा पुरवठा करणे	०.३०
१५	चांदोली राष्ट्रीय उद्यानाची पर्यटकांकरिता स्वतंत्र वेबसाईट तयार करणे व वार्षिक देखभाल दुरुस्ती	१.००
१६	चांदोली परिक्षेत्रामध्ये निसर्ग भ्रमंती सहलीचे आयोजन करणे	०.१०
१७	चांदोली परिक्षेत्रातील तांबवे येथे स्पीड फायबर बोट व अल्युमिनीअम बोट दुरुस्ती करणे	३.८०
१८	हेळवाक परिक्षेत्रातील प्रथमोपचार साधनांचा पुरवठा करणे व ६५५ इंच LED पुरवठा	०.९०
१९	हेळवाक परिक्षेत्रामध्ये विद्यार्थी निसर्ग भ्रमंती सहलीचे आयोजन करणे	५.००
२०	हेळवाक परिक्षेत्रामध्ये व रोडकी नाका, कोळणे संरक्षण कुटी ते भैरवगड निसर्ग पायवाट साफसफाई करणे	०.१७
२१	इलेक्ट्रॉनिक तिकिट मशीनची सुविधा करणे	१.००
२२	निसर्ग परिचय केंद्रामध्ये प्राण्यांचे पुतळे बसविणे	१०.००
	एकूण :-	१७१.७७
	एकंदर एकूण (अ + ब + क) :-	३९८.५७